

This question paper contains 3 printed pages]

CA—79—2025

FACULTY OF COMMERCE

B.Com. (Third Year) (Fifth Semester) EXAMINATION

APRIL/MAY, 2025

INDIAN ECONOMY

Paper I (GE-I-1)

(Tuesday, 15-4-2025)

Time : 10.00 a.m. to 1.00 p.m.

Time—Three Hours

Maximum Marks—75

N.B. :- (i) Question No. 1 is compulsory.

(ii) Attempt All questions.

(i) प्रश्न क्र. 1 अनिवार्य आहे.

(ii) सर्व प्रश्न सोडवा.

1. Explain in detail the basic characteristics of Indian Economy. 20

भारतीय अर्थव्यवस्थेची मुलभूत वैशिष्ट्ये सविस्तरपणे स्पष्ट करा.

2. Discuss the challenges in National Income Estimation in India. 15

भारतातील राष्ट्रीय उत्पन्न मापणातील अडचणीवर चर्चा करा.

P.T.O.

X315YCDF05AX315YCDF05AX315YCDF05AX315YCDF05A



WT

(2)

CA—79—2025

Or

(किंवा)

Write a detailed note on problems and remedies of railway transport in India.

भारतातील रेल्वे वाहतुकीच्या समस्या आणि उपायावर सविस्तर टिप लिहा.

3. Write a detailed note on significance of infrastructure in economic development. 15

आर्थिक विकासात पायाभूत सुविधांचे महत्त्व यावर सविस्तर टिपण लिहा.

Or

(किंवा)

Discuss the significance of agricultural credit and sources of agricultural credit in India.

कृषी वित्त पुरवठ्याचे महत्त्व सांगून भारतातील कृषी वित्त पुरवठ्याच्या विविध स्रोतांची चर्चा करा.

4. Describe the progress of communication system in India. 15

भारतातील संदेशवहन प्रणालीच्या प्रगतीचे वर्णन करा.

Or

(किंवा)

Discuss the reasons of energy crisis in India and state the measures to come over crisis.

भारतातील ऊर्जा संकटाच्या कारणांची चर्चा करून यावर मात करण्यासाठी उपाय सुचवा.

X315YCDF05AX315YCDF05AX315YCDF05AX315YCDF05A

WT

(3)

CA—79—2025

5. Write short notes on (any two) :

10

- (i) Air Transport
- (ii) National Income
- (iii) Farmers Bankruptcy
- (iv) National Highway Development Plan.

थोडक्यात टिपा लिहा (कोणत्याही दोन) :

- (i) हवाई वाहतुक
- (ii) राष्ट्रीय उत्पन्न
- (iii) शेतकऱ्यांची दिवाळखोरी
- (iv) राष्ट्रीय महामार्ग विकास योजना.

CA—79—2025

3

X31SYCDF05AX31SYCDF05AX31SYCDF05AX31SYCDF05A

This question paper contains 3 printed pages]

CA—100—2025

FACULTY OF COMMERCE

B.Com. (Third Year) (Fifth Semester) EXAMINATION

APRIL/MAY, 2025

HUMAN RESOURCE MANAGEMENT

BC-5.4B

(Management)

(Thursday, 17-4-2025)

Time : 10.00 a.m. to 1.00 p.m.

Time—Three Hours

Maximum Marks—75

N.B. :— (i) Attempt All questions.

(ii) Question No. 1 is compulsory.

(i) सर्व प्रश्न सोडवा.

(ii) प्रश्न क्र. 1 हा अनिवार्य आहे.

1. Define Human Resource Management. Explain the importance of Human Resource Management in detail. 20

मानव संसाधन व्यवस्थापनाची व्याख्या द्या. मानव संसाधन व्यवस्थापनाचे महत्त्व सविस्तर विशद करा.

2. What is HR Recruitment ? Explain the sources of Human Resource Recruitment. 15

कर्मचारी भरती म्हणजे काय ? कर्मचारी भरतीचे विविध मार्ग स्पष्ट करा.

P.T.O.

X315Y6CB342X315Y6CB342X315Y6CB342X315Y6CB342



WT

(2)

CA—100—2025

Or

(किंवा)

Explain the purpose and importance of HR Recruitment process.

कर्मचारी भरती प्रक्रियेचे उद्देश व महत्त्व स्पष्ट करा.

3. Define Human Resource Planning. Write in detail advantages of Human Resource Planning. 15

मानव संसाधन नियोजनाची व्याख्या द्या. मानव संसाधन नियोजनाचे फायदे सविस्तर लिहा.

Or

(किंवा)

Write a detailed note on job description and job specification.

कार्य विवरण आणि कार्य निकष यावर सविस्तर टिपण लिहा.

4. What is performance appraisal ? Explain the process of performance appraisal. 15

कार्यसिद्धी मूल्यमापन म्हणजे काय ? कार्यसिद्धी मूल्यमापनाची प्रक्रिया स्पष्ट करा.

Or

(किंवा)

Explain the selection process of Human Resource.

कर्मचारी भरती प्रक्रिया स्पष्ट करा.

X315Y6CB342X315Y6CB342X315Y6CB342X315Y6CB342

WT

(3)

CA—100—2025

5. Write short notes on (any two) :

10

- (i) Qualities of HR Manager
- (ii) Interview process
- (iii) Barriers of performance appraisal
- (iv) Wage theory of Bargaining.

संक्षिप्त टिपा लिहा (कोणत्याही दोनवर) :

- (i) HR व्यवस्थापकाची गुणवत्ता
- (ii) मुलाखत प्रक्रिया
- (iii) कार्यसिद्धी मूल्यमापनातील अडथळे
- (iv) मजूरीचा सौदेबाजीचा सिद्धांत.

CA—100—2025

3

X315Y6CB342X315Y6CB342X315Y6CB342X315Y6CB342



This question paper contains 20 printed pages]

CA—47—2025

FACULTY OF COMMERCE

B.Com. (Third Year) (Fifth Semester) EXAMINATION

APRIL/MAY, 2025

ADVANCED ACCOUNTING—I

Paper BC-5.1

(Saturday, 5-4-2025)

Time : 10.00 a.m. to 1.00 p.m.

Time—3 Hours

Maximum Marks—75

N.B. :— (1) Question No. 1 is compulsory.

(2) Attempt all questions.

(3) Use of simple non-programmable calculator is allowed.

(1) प्रश्न क्र. 1 अनिवार्य आहे.

(2) सर्व प्रश्न सोडवा.

(3) प्रोग्रॅम भरता न येणारा साधा कॅल्क्युलेटर वापरण्यास परवानगी आहे.

1. From the following Trial Balance of Hotel Ajay Ltd. as on 31st December, 2023 prepare Final Accounts : 20

Particulars	Dr. (Rs.)	Cr. (Rs.)
Share capital :		
17,000 5% Pref. shares Rs. 10 each		1,70,000
		P.T.O.

X315Y574164X315Y574164X315Y574164X315Y574164

WT

(2)

CA—47—2025

28,000 equity shares at Rs. 10 each

2,80,000

Purchases :

Liquors

1,00,000

Provision and Stores

1,20,000

Sales :

Food

1,60,000

Liquors

1,40,000

Income from room

1,64,000

Miscellaneous receipt

20,600

4% Mortgage debenture

4,00,000

Premises

7,00,000

Furniture

1,14,000

Investment

1,04,000

Goodwill

2,20,000

Reserve

1,50,000

Last year profit balance

30,000

Sundry creditors

80,000

Bills payable

20,000

X315Y574164X315Y574164X315Y574164X315Y574164

WT

(3)

CA-47-2025

Debenture interest	15,000	
Wages and salary	1,00,000	
Hotel expenses	18,000	
General and Adm. exp.	59,000	
Repairs	4,350	
Interim dividend for half year	4,250	
Stock 1st January, 2023 :-		
Liquors	40,000	
Provision and stores	10,400	
Cash	2,600	
Debtors	3,000	
	<u>16,14,600</u>	<u>16,14,600</u>

Adjustment :

- (1) Closing stock—liquors Rs. 50,000, Provision Rs. 30,000.
- (2) Depreciation on furniture at 5%.
- (3) Outstanding wages Rs. 30,000.
- (4) Final dividend declared 10% on equity share capital.

P.T.O.

X315Y574164X315Y574164X315Y574164X315Y574164

WT

(4)

CA-47-2025

खालील दिलेल्या हॉटेल अजय लि. च्या 31 डिसेंबर, 2023 रोजीच्या तैरीजपत्रकावरून अंतीम लेखे तयार करा :

विवरण	मावे (रु.)	जमा (रु.)
निर्गमित आणि दत्त भांडवल :-		
17,000 5% अग्रहक्क भाग प्रत्येकी रु. 10 प्रमाणे		1,70,000
28,000 सामान्य भाग प्रत्येकी रु. 10 प्रमाणे		2,80,000
खरेदी :		
मद्य	1,00,000	
तरतुदी व भांडार	1,20,000	
विक्री :		
अन्न		1,60,000
मद्य		1,40,000
सदनिका दर		1,64,000
संकीर्ण आय		20,600
4% सुरक्षीत कर्जरोखे		4,00,000
प्रिमायसेस	7,00,000	
फर्निचर	1,14,000	
गुंतवणूक	1,04,000	
ख्याती	2,20,000	
संचिती		1,50,000

X315Y574164X315Y574164X315Y574164X315Y574164



WT

(5)

CA-47-2025

मागील वर्षाचा नफा-शिल्लक	30,000
विविध धनको	80,000
देय विपत्र	20,000
कर्जरोख्यावरील व्याज	15,000
मजुरी व वेतन	1,00,000
हॉटेल खर्च	18,000
सामान्य आणि प्रशासकीय खर्च	59,000
दुरुस्ती	4,350
मध्य लाभारा	4,250
स्कंध (1-1-2023) :	
मद्य	40,000
तरतुदी आणि भांडार	10,400
रोख	2,600
ऋणको	3,000
	<u>16,14,600</u>
	<u>16,14,600</u>

समायोजना :

(1) संवरण स्कंध : मद्य रु. 50,000, तरतुदी रु. 30,000.

P.T.O.

X315Y574164X315Y574164X315Y574164X315Y574164

WT

(6)

CA-47-2025

- (2) उपस्करावर 5% अवक्षेपण आकारा.
- (3) अदत्त मजुरी रु. 30,000.
- (4) सामान्य भागावर 10% लाभारा घोषित केला.

2. The Chaya Ltd. issued 1,20,000 equity shares of Rs. 100 each. The entire issue was underwritten by Gaya for 3% commission and half (1½%) overriding commission. Gaya arranged with Jaya for sub-underwriting of 40% issue for 2% commission shares were payable as 15

On Application Rs. 30

On Allotment Rs. 40

1st and 2nd call Rs. 30.

The public subscription was only for 80,000 shares. Both Gaya and Jaya fulfil their obligations. After Gaya sold 12,000 shares at Rs. 100 each and 10,000 shares at Rs. 98 each. At the close of period the market value of the share was Rs. 100. The expenses incurred by Gaya amounted to Rs. 4,000.

Show the underwriting accounts in the book of Gaya.

छाया लि. ने 1,20,000 समता भाग प्रत्येकी रु. 100 चा जनतेला निर्गमित करण्याचे ठरविले. संपूर्ण निर्गमन ग्याने 3% वर्तन व 1½% अतिरिक्त वर्तनावर अधिगोपनाचा करार केला. ग्याने जयास 40% निर्गमन 2% वर्तनावर उपअधिगोपक म्हणून नियुक्त केले. भागावर देय रक्कम पुढीलप्रमाणे आहे :

अर्जावर रु. 30

X315Y574164X315Y574164X315Y574164X315Y574164

WT

(7)

CA-47-2025

वाटपावर रु. 40

प्रभाग I आणि II रु. 30.

जनतेकडून 80,000 भागासाठी मागणी आली. गया आणि जया यांनी आपआपले कर्तव्य पूर्ण केले. नंतर गयाने 12,000 भाग प्रत्येकी रु. 100 व 10,000 भाग प्रत्येकी रु. 98 प्रमाणे विक्री केली. कालावधीच्या शेवटी भागाचे विपणी मूल्य रु. 100 होते. जयाचा खर्च रु. 4,000 आला. गयाच्या पुस्तकात अभिगोपनाचा लेखा तयार करा.

Or

(किंवा)

The Abhaysingh Ltd., issued for public 50,000 equity shares of Rs. 10 each. The entire issue was underwritten by Aditya for 3% commission and ¼% overriding commission. Aditya arranged with Yogiraj for sub-underwriting of 40% of shares for 2% commission. The amount payable on shares were as follows:

On Application Rs. 3

On Allotment Rs. 4

On First call, Rs. 3.

Public applied for 30,000 equity shares. Both Aditya and Yogiraj complete their obligations. Later on Aditya sold 5,000 shares at Rs. 10 each and 4,000 shares at Rs. 9.75 each. At the end of period the market value of the shares

P.T.O.

X315Y574164X315Y574164X315Y574164X315Y574164

WT

(8)

CA-47-2025

was Rs. 10 each. The expenses incurred by Aditya amounted to Rs. 1,500.

Show the underwriting account in the book of Aditya.

अभयसिंह लि. ने 50,000 सामान्य भाग प्रत्येकी रु. 10 चा जनतेला निर्गमित केले. संपूर्ण निर्गमनासाठी आदित्यने 3% वर्तन व ¼% अतिरिक्त वर्तनावर अभिगोपनाचा करार केला. आदित्यने योगीराज यास 40% निर्गमन 2% वर्तनावर उपअभिगोपक म्हणून नियुक्त केले. भागावर देय रक्कम खालीलप्रमाणे होती :

अर्जावर रु. 3

वाटपावर रु. 4

प्रथम प्रभाग रु. 3.

जनतेकडून 30,000 भागासाठी मागणी आली. आदित्य आणि योगीराज यांनी आपआपले कर्तव्य पूर्ण केले. नंतर आदित्यने 5,000 भाग प्रत्येकी रु. 10 आणि 4,000 भाग प्रत्येकी रु. 9.75 प्रमाणे विक्री केली. कालावधीच्या शेवटी भागाचे विपणी मूल्य रु. 10 होते. आदित्यचा खर्च रु. 1,500 झाला.

आदित्यच्या पुस्तकात अभिगोपन लेखा तयार करा.

3. The Shweta Trading Company of Parli-Vajinath has a branch at Pune. Goods are sent to branch at selling price which is cost plus 20%. From the following particulars, prepare the Branch Account in the books of Head Office : 15

Rs.

Stock on 01-01-2023

1,80,000

Stock on 31-12-2023

2,28,000

X315Y574164X315Y574164X315Y574164X315Y574164



WT

(9)

CA-47-2025

Goods sent to Branch	7,20,000
Goods returned to H.O.	42,000
Cash sales	3,90,000
Credit sales	2,52,000
Return from customers	12,000
Cash received from customers	2,00,000
Discount to customers	4,000
Allowances to customers	1,000
Bad debts	5,000
Rent and rates	15,000
Salaries	40,000
Debtors 01-01-2023	60,000
Debtors 31-12-2023	90,000

द श्वेता ट्रेडिंग कंपनी परव्ये वेजनाथची पूणे येथे एक शाखा आहे. मुख्य कार्यालयाकडून शाखेला बिजक मुल्यावर माल पाठविला जातो. परिव्यय मुल्य अधिक 20% नफा होईल अशी किंमत आकारली जाते. खालील माहितीच्या आधारे मुख्य कार्यालयाच्या पुस्तकात शाखा लेखा तयार करा :

रु.

स्कंध 01-01-2023	1,80,000
स्कंध 31-12-2023	2,28,000
P.T.O.	

X315Y574164X315Y574164X315Y574164X315Y574164

WT

(10)

CA-47-2025

शाखेला माल पाठविला	7,20,000
H.O. कडे माल परत	42,000
रोख विक्री	3,90,000
उधार विक्री	2,52,000
ग्राहकाकडून परत	12,000
ग्राहकाकडून रोख प्राप्त	2,00,000
ग्राहकांना अपहार	4,000
ग्राहकांना भत्ता	1,000
बुडीत कर्ज	5,000
दर व कर	15,000
वेतन	40,000
ऋणको 01-01-2023	60,000
ऋणको 31-12-2023	90,000


(किंवा)

A Head Office in Chhatrapati Sambhaji Nagar has a branch in Dharashiv to which goods are invoiced by the Head Office at cost plus 20%. From the following particulars show how the Branch Account will appear in the head office books :

Rs.

Stock on 01-01-2023 (Invoice price)	30,000
-------------------------------------	--------

X315Y574164X315Y574164X315Y574164X315Y574164



WT

(11)

CA-47-2025

Petty cash in hand on 01-01-2023	500	
Debtors 01-01-2023	20,000	
Goods invoiced from Chhatrapati Sambhaji Nagar	1,20,000	
Total sales	1,29,000	
Cash sales	66,000	
Goods returned by debtors	3,000	
Discount allowed to debtors	1,000	
Cheques received from Chhatrapati Sambhaji Nagar for :		
Wages and salary	10,000	
Rent and taxes	4,000	
Office furniture	2,000	
Petty cash	<u>1,000</u>	17,000
Stock on 31-12-2023 (Invoice price)	24,000	
Petty cash in hand 31-12-2023	300	
Debtors on 31-12-2023	26,000	
	P.T.O.	

X315Y574164X315Y574164X315Y574164X315Y574164

WT

(12)

CA-47-2025

छत्रपती संभाजी महाराज नगर येथे मुख्य कार्यालय असलेल्या एका व्यवसायाची शाखा धाराशिवला आहे. मुख्यालय शाखेला माल पाठवताना परिव्यय मुल्य अधिक 20% या पद्धतीने माल पाठविते. खाली दिलेल्या माहितीवरून मुख्यालयाच्या पुस्तकात शाखा लेखा तयार करा :

स्कंध 01-01-2023 (बिजक किंमत)	30,000	
लघु रोख 01-01-2023	500	
अधमर्ण 01-01-2023	20,000	
छत्रपती संभाजीनगरहून पाठविलेला माल	1,20,000	
एकूण विक्री	1,29,000	
रोख विक्री	66,000	
अधमर्णाकडून माल परत	3,000	
अधमर्णांना अपहार दिला	1,000	
खर्चासाठी छत्रपती संभाजी नगर मुख्यालयात पाठविलेला धनादेश		
भूती व वेतन	10,000	
भाटक व कर	4,000	
कार्यालय उपस्कर	2,000	
लघुरोख	<u>1,000</u>	17,000
संवरण स्कंध 31-12-2023 (बिजक किंमत)	24,000	
लघुरोख 31-12-2023	300	
अधमर्ण 31-12-2023	26,000	

X315Y574164X315Y574164X315Y574164X315Y574164



WT

(13)

CA—47—2025

4. From the following Trial Balance of a farmer, prepare Trading and Profit and Loss Account for the year ended 31-12-2023 and Balance Sheet as on that date :

15

Trial Balance

(For the year ended 31-12-2023)

Dr.		Cr.	
Particulars	Rs.	Particulars	Rs.
Opening Stock :		Sales :	
Livestock	3,05,000	Milk	1,52,000
Paddy	20,000	Paddy	2,63,000
Cattle feed	14,000	Livestock	45,000
Fertilizers	11,000	Creditors	59,000
Purchases :		Capital	8,56,000
Livestock	58,000		
Fertilizers	12,000		
Seeds	6,000		
Cattle feed	34,000		

P.T.O.

X315Y574164X315Y574164X315Y574164X315Y574164

WT

(14)

CA—47—2025

Crop expenses :

Labour	36,000
Other direct exp.	4,000

Livestock exp. :

Medicines	6,000
-----------	-------

Labour	36,000
--------	--------

Dairy exp.	8,000
------------	-------

General exp.	60,000
--------------	--------

Tractor	1,80,000
---------	----------

Land	5,00,000
------	----------

Cash and bank	85,000
---------------	--------

13,75,00013,75,000**Adjustment :**

- (1) Closing stock : Livestock Rs. 3,00,000, Paddy Rs. 15,000, Cattle feed Rs. 9,000, Fertilizers Rs. 6,000.
- (2) The proprietor has consumed the following items out of his farm output :
Milk Rs. 20,000, Paddy Rs. 30,000.
- (3) Provide 10% depreciation on tractor.

X315Y574164X315Y574164X315Y574164X315Y574164

WT

(15)

CA-47-2025

खालील एका शेतकऱ्याच्या तेरीजपत्रकावरून दि. 31-12-2023 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता व्यापार व लाभालाभ लेखा आणि स्थिती विवरण तयार करा :

तेरीजपत्रक

(31-12-2023 रोजी संपणाऱ्या वर्षाचे)

नावे	रु.	विवरण	जमा
विवरण	रु.	विवरण	रु.
प्रारंभण स्कंध :		विक्री	
पशूधन	3,05,000	दुध	1,52,000
साळी	20,000	साळी	2,63,000
पशूखाद्य	14,000	पशूधन	45,000
खते	11,000	उत्तमर्ण	59,000
खरेदी :		भांडवल	8,56,000
पशूधन	58,000		
खते	12,000		
वियाणे	6,000		
पशूखाद्य	34,000		

P.T.O.

X315Y574164X315Y574164X315Y574164X315Y574164

WT

(16)

CA-47-2025

पिक खर्च :

मजूर	36,000
इतर प्रत्यक्ष खर्च	4,000
पशूधन खर्च	
औषधी	6,000
मजूर	36,000
दुग्धालय खर्च	8,000
सामान्य खर्च	60,000
ट्रॅक्टर	1,80,000
भुमी	5,00,000
रोख व अधिकोष	85,000
	<u>13,75,000</u>
	<u>13,75,000</u>

समायोजना

- (1) संवरण स्कंध : पशूधन रु. 3,00,000, साळी रु. 15,000, पशूखाद्य रु. 9,000, खते रु. 6,000.
- (2) व्यावसायिकाने खालील सामग्री स्वतःसाठी उपयोगात आणली :
दुध रु. 20,000, साळी रु. 30,000.
- (3) ट्रॅक्टरवर 10% अवक्षयणाची तरतूद करा.

X315Y574164X315Y574164X315Y574164X315Y574164

WT

(17)

Or

(किंवा)

CA—47—2025

From the Trial Balance of Shrikant Farm, prepare Crop A/c, Livestock A/c and Profit and Loss A/c and Balance Sheet as on 31st March, 2024 :

Trial Balance

Particulars	Dr. (Rs.)	Cr. (Rs.)
Opening Stock :		
Crop	12,400	
Livestock	1,27,600	
Purchases :		
Crop	7,200	
Livestock	36,800	
Expenses :		
Crop	16,000	
Livestock	20,000	
Sales :		
Crop		1,05,200
Livestock		78,800
Sundry creditors		23,600
Capital		3,00,000
		P.T.O.

X315Y574164X315Y574164X315Y574164X315Y574164



WT

(18)

CA—47—2025

General expenses	20,000
Farm machinery	72,000
Land	2,00,000
Cash at bank	34,000
Crop insurance	4,000
Crop insurance claim	42,400
	<u>5,50,000</u>
	<u>5,50,000</u>

Adjustments :

- Closing stock : Livestock Rs. 1,23,600, Crop Rs. 8,400.
- Proprietor has consumed farm product : Paddy Rs. 2,400, Milk Rs. 9,600.
- Charge 10% depreciation on farm machine charge to crop-account.
- Cow-dung of Rs. 8,000 has been used as manure in crop section.

श्रीकान्त फार्मच्या तेरीजपत्रकावरून 31 मार्च, 2024 पर्यंत पीक खाते, लाइव्हस्टॉक खाते, नफातोटा खाते आणि तोळेबंद तयार करा :

विवरण	तेरीजपत्रक	नावे (रु.)	जमा (रु.)
प्रारंभीक स्कंध :			
पीक		12,400	
पशुधन		1,27,600	

X315Y574164X315Y574164X315Y574164X315Y574164

WT

(19)

CA-47-2025

खरेदी :

पीक

7,200

पशुधन

36,800

खर्च :

पीक

16,000

पशुधन

20,000

विक्री :

पीक

1,05,200

पशुधन

78,800

विविध धनको

23,600

भांडवल

3,00,000

सामान्य खर्च

20,000

फार्म मशीनरी

72,000

जमीन

2,00,000

बँकेत रोख

34,000

पीके विमा

4,000

पीक विम्याचा दावा

42,400

5,50,0005,50,000

P.T.O.

X315Y574164X315Y574164X315Y574164X315Y574164

WT

(20)

CA-47-2025

समायोजन :

(i) अंतीम स्कंध : पशुधन रु. 1,23,600, पीक रु. 8,400.

(ii) मालकाने धान रु. 2,400, दुध रु. 9,600 या शेती उत्पादनाचा वापर केला आहे.

(iii) पीक खात्यावर फार्म मशीन शुल्कावर 10% घसारा आकारा.

(iv) शेणखत रु. 8,000 पीक-विभागात खत म्हणून वापरले आहे.

5. Write short notes on (any two) :

10

(i) Objectives of Government Accounting

(ii) Importance of Farm Accounting

(iii) Types of Branches

(iv) Types of Government Accounting.

थोडक्यात टिपा लिहा (कोणत्याही दोन) :

(i) सरकारी लेखांकनाचे उद्दिष्ट्ये

(ii) कृषी लेखांकनाचे महत्त्व

(iii) शाखांचे प्रकार

(iv) सरकारी लेख्यांचे प्रकार

CA-47-2025

20

X315Y574164X315Y574164X315Y574164X315Y574164

